

### उत्तरपत्रिका-2

**प्र.1. (A)** दिलेल्या पर्यायपैकी योग्य पर्याय निवडून, उत्तर पर्यायकमांसह लिहा :

4

1. A) 3    2. D) 2    3. B) 36    4. C) 16, 19

**B)** खालील उपप्रश्न सोडवा :

4

$$\begin{aligned} 1) \text{ उकल : } & x + 2y = 5 \\ & + 2x + y = 7 \\ & 3x + 3y = 12 \\ & x + y = 4 \quad \dots \text{ [दोन्ही वाजूंस 3 ने भागून]} \end{aligned}$$

$$\begin{aligned} 2) \text{ उकल : } & t_n = 2n+1 \quad \dots \text{ [दिले आहे]} \\ & t_1 = 2(1)+1 \\ & = 2 + 1 \\ & t_1 = 3 \\ \therefore \text{ दिलेल्या कमिकेतील पहिले पद } & 3 \text{ आहे.} \end{aligned}$$

$$\begin{aligned} 3) \text{ उकल : } \text{एका शेअरचा वाजारभाव} & = ₹ 1,000 \\ \text{दलाली} & = 0.1\% \end{aligned}$$

$$\begin{aligned} \text{एका शेअरसवर दलाली} & = 1,000 \times 0.1\% \\ & = ₹1 \end{aligned}$$

$$\begin{aligned} \text{एक शेअर विकून विकेत्याला मिळणारी रक्कम} & = \text{विकी किंमत} - \text{दलाली} \\ & = 1,000 - 1 \\ & = ₹ 999 \end{aligned}$$

$\therefore$  एक शेअर विकून विकेत्याला ₹ 999 मिळतील.

$$4) \text{ उकल : } L = 10, h = 2, f_0 = 58, f_1 = 70, f_2 = 42 \quad \dots \text{ (Given)}$$

$$\text{बहुलक} = L + \left[ \frac{f_1 - f_0}{2f_1 - f_0 - f_2} \right] \times h$$

$$\text{बहुलक} = 10 + \left[ \frac{70 - 58}{2(70) - 58 - 42} \right] \times 2$$

$$\text{बहुलक} = 10 + \frac{12}{40} \times 2 = 10 + \frac{12}{20}$$

$$\text{बहुलक} = 10 + 0.6 = 10.6$$

**प्र. 2. (A)** पुढीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा :

4

- 1) उकल : समजा, 'S' नमुना अवकाश आहे.

घटना A : वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे.

$$A = \{2, 3, 5\} \quad n(A) = 3$$

$$P(A) = \frac{n(A)}{n(S)} \dots \dots \dots \text{(সূত্র)}$$

$$= \frac{3}{6} \quad \therefore P(A) = \frac{1}{2}$$

2) उकल : येथे  $t_1 = 1$ ,  $t_n = 149$ ,  $S_n = ?$

$$S_n = \frac{n}{2} (t_1 + t_n)$$

$$= \frac{n}{2} \times (1 + 149)$$

$$= \frac{n}{2} \times 150$$

$$= 75 \text{ n}$$

$$3) \text{ उकल : } x^2 + 8x - 20 = 0$$

$$x^2 + 10x - 2x - 20 = 0$$

$$x(x + 10) - 2(x + 10) = 0$$

$$(x + 10)(x - 2) = 0$$

$$x + 10 = 0 \quad \text{or} \quad x - 2 = 0$$

$$x = -10 \text{ or } x = 2$$

**B) खालीलपैकी कोणतेही चार उपप्रश्न सोडवा :**

1) उत्तर : डावी वाजू = 5m - 3n

$$= 5(3) - 3(-2)$$

$$= 15 + 6$$

= 21

≠ उजवी वाजू

$\therefore (3 - 2)$  हा विंदू  $5m - 3n = -21$  या समीकरणाच्या आलेखावर नाही

2) उत्तर : दिलेली अंकगणिती श्रेढी A.P. is 1, 7, 13, 19, .....

यथे,  $a = 1$   $d = 7 - 1 = 6$

$$t_n = a + (n - 1) d,$$

$$t_{18} = 1 + (18 - 1) \times 6$$

$$= 1 + 17 \times 6$$

$$= 1 + 102$$

$$= 103$$

∴ दिलेली अंकगणिती श्रेढीचे 18 वे पद 103 आहे.

3) उत्तर :  $x^2 - kx - 15 = 0$  या वर्गसमीकरणाचे एक मूळ  $-3$  आहे.

$x = -3$  ही किंमत समीकरणात ठेवून.

$$\therefore (3)^2 - k(-3) - 15 = 0$$

$$\therefore 9 + 3k - 15 = 0$$

$$\therefore 3k - 6 = 0$$

$$\therefore 3k = 6$$

$$\therefore k = \frac{6}{3}$$

$$\therefore k = 2$$

4) उत्तर : श्रीमती मल्होत्रा यांनी 85,000 रुपये करपात्र किमतीचे सोलार ऊर्जा संच विकत घेतले त्यावर वस्तू व सेवा कर 5%.

$$\text{श्रीमती मल्होत्रा यांना भरावा लागणारा कर} = ₹85,000 \times 5\% = 4250$$

$$\text{ITC} = ₹4,250$$

$$\text{सोलार ऊर्जा संचाची किंमत} = ₹ 90,000$$

$$\text{आऊटपुट कर} = ₹ 90,000 \times 5\% = ₹ 4,500$$

$$\text{देय कर} = \text{आऊटपुट कर} - \text{ITC}$$

$$= ₹ 4500 - ₹ 4250$$

$$= ₹ 250$$

5) उत्तर :

वर्ग वेळ (तास)	वर्गमध्य $x_i$	वारंवारता (विद्यार्थी संख्या) $f_i$	वर्गमध्य $\times$ वारंवारता $x_i f_i$
0 - 2	1	8	8
2 - 4	3	14	42
4 - 6	5	18	90
6 - 8	7	10	70
8 - 10	9	10	90
		$\sum f_i =$	$\sum x_i f_i = 300$

$$\text{मध्य} = \bar{X} = \frac{\sum x_i f_i}{\sum f_i} = \frac{300}{60} = 5$$

प्र. 3. (A) पुढीलपैकी कोणतीही एक कृती सोडवा :

1) उकल : बाजारभाव = ₹ 50

एका शेअरवर गुंतवणूक काढू.

$$₹50 \text{ रुपयांवर दलाली } 0.2\% = 50 \times \frac{0.2}{100} = ₹ 0.10$$

$$\text{दलालीवर GST } 18\% = 0.1 \times \frac{18}{100} = ₹ 0.018$$

$$\text{एका शेअरवर गुंतवणूक} = ₹ 50 + ₹ 0.10 + ₹ 0.018$$

$$= ₹ 50.118$$

$$\text{आदित्याने खरेदी केलेले शेअर्स} = \frac{\text{गुंतवणूक}}{\text{एका शेअरवरील गुंतवणूक}}$$

$$= \frac{50118}{50.118}$$

$$= 1000$$

2) उकल :

दुधातील स्निग्धांश (%)	संकलित दूध (लीटर)
2-3	30
3-4	70 $\rightarrow f_0$
4-5	80 $\rightarrow f_1$
5-6	60 $\rightarrow f_2$
6-7	20


$$\begin{aligned} \text{वहुलक} &= L + \left[ \frac{f_1 - f_0}{2f_1 - f_0 - f_2} \right] \times h \\ &= 4 + \left[ \frac{80 - 70}{2(80) - 70 - 60} \right] \times 1 \\ &= 4 + \frac{10}{30} \\ &= 4.333 \end{aligned}$$

B) खालीलपैकी कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा :

1) उत्तर :

$x$	-3	3	6
$y$	6	2	0

$x$	-1	2	3
$y$	-2	1	2



दोन रेपांचा छेदनविंदू (3, 2) आहे.

$\therefore$  दिलेल्या एकसामायिक समीकरणांची उकल  $x = 3$  आणि  $y = 2$  आहे.

2) उत्तर : तीन अंकी नैसर्गिक संख्या 100, 101, 102, 103, ..... 999 या आहेत.

दिलेल्या अटिनुसार, ने भाग जाणा-या तीन अंकी संख्या.

कमिका 100, 105, 110, 115,.....995.

येथे,  $a = 100$ ,  $d = t_2 - t_1 = 105 - 100 = 5$ , आणि  $t_n = 995$ .

परंतु,  $t_n = a + (n - 1)d$

$$\therefore 995 = 100 + (n - 1)5$$

$$\therefore 995 = 100 + 5n - 5$$

$$\therefore 995 = 95 + 5n$$

$$\therefore 995 - 95 = 5n$$

$$\therefore 900 = 5n$$

$$\therefore n = \frac{900}{5}$$

$$\therefore n = 180$$

3) उत्तर : कंपनी A साठी

शेअरचा दर्शनी किंमत = ₹ 2

अधिमूल्य = ₹ 18

शेअरचा वाजारभाव = दर्शनी किंमत + अधिमूल्य

$$= 2 + 18 = ₹ 20$$

कंपनी A मधील एकूण गुंतवणूक = एकूण शेअर्स  $\times$  शेअरचा वाजारभाव

$$= 200 \times 20 = ₹ 4,000$$

कंपनी B साठी

शेअरचा वाजारभाव = ₹ 500

एकूण शेअर्स = 45

कंपनी B मधील एकूण गुंतवणूक = एकूण शेअर्स  $\times$  शेअरचा वाजारभाव

$$= 500 \times 45 = ₹ 22,500$$

कंपनी C साठी

शेअरचा वाजारभाव = ₹ 10,540

एकूण शेअर्स = 1

कंपनी C मधील एकूण गुंतवणूक = एकूण शेअर्स  $\times$  शेअरचा वाजारभाव

$$= 1 \times 10,540$$

$$= ₹ 10,540$$

जोसेफ यांची एकूण गुंतवणूक = कंपनी A मधील एकूण गुंतवणूक + कंपनी B मधील एकूण गुंतवणूक

+ कंपनी C मधील एकूण गुंतवणूक

$$= 4,000 + 22,500 + 10,540$$

$$= ₹ 37,040$$

जोसेफ यांची एकूण गुंतवणूक ₹ 37,040 आहे.

4) उत्तर : समजा S नमुना अवकाश आहे. उपलब्ध एकूण फुगे 2 लाल, 3 निळे आणि 4 हिरवे आहेत.

$S = \{R_1, R_2, B_1, B_2, B_3, G_1, G_2, G_3, G_4\}$

$n(S) = 9$

1) समजा A घटना लाल फुगा मिळण्याची आहे.

$$\therefore A = \{R_1, R_2\} \quad \therefore n(A) = 2$$

$$\therefore P(A) = \frac{n(A)}{n(S)}$$

$$\therefore P(A) = \frac{2}{9}$$

2) समजा B घटना निळा फुगा मिळण्याची आहे.

$$\therefore B = \{B_1, B_2, B_3\} \quad \therefore n(B) = 3$$

$$\therefore P(B) = \frac{n(B)}{n(S)}$$

$$\therefore P(B) = \frac{3}{9}$$

3) समजा C घटना हिरवा फुगा मिळण्याची आहे.

$$\therefore C = \{G_1, G_2, G_3, G_4\} \quad \therefore n(C) = 4$$

$$\therefore P(C) = \frac{n(C)}{n(S)}$$

$$\therefore P(C) = \frac{4}{9}$$

#### प्र. 4. पुढीलपैकी कोणतेही दोन प्रश्न सोडवा :

1) उत्तर : समजा वागेची लांबी आणि रुंदी अनुकमे  $x$  m आणि  $y$  m आहे.

दिलेल्या पहिल्या अटिनुसार,

वागेची अर्धपरिमिती 36 से. मी आहे

$$\therefore x + y = 36 \quad \dots\dots(I)$$

दिलेल्या दुस-या अटिनुसार,

वागेची लांबी रुंदीपेक्षा 4 से. मी ने जास्त आहे.

$$\therefore x = y + 4$$

$$\therefore x - y = 4 \quad \dots\dots(II)$$

समीकरण (I) आणि (II) यांची वेरीज करून,

$$x + y = 36$$

$$\begin{array}{r} + x - y = 4 \\ \hline 2x = 40 \end{array}$$

$$\therefore x = \frac{40}{2} = 20$$

$x = 20$  ही किंमत समीकरण (I) मध्ये ठेवून,

$$20 + y = 36$$

$$\therefore y = 36 - 20$$

$$\therefore y = 16$$

$\therefore$  वागेची लांबी आणि रुंदी अनुकमे 20 m आणि 16 m आहे.

2) उत्तर :  $(m-12)x^2 + 2(m-12)x + 2 = 0$

दिलेल्या समीकरणाची  $ax^2 + bx + c = 0$  शी तुलना करून,

$$\begin{aligned}
 a &= m - 12, b = 2(m - 12), c = 2 \\
 \Delta &= b^2 - 4ac \\
 &= [2(m - 120)]^2 - 4 \times (m - 12) \times 2 \\
 &= 4(m - 12)^2 - 8(m - 12) \\
 &= 4(m^2 - 24m + 144) - 8m + 96 \\
 &= 4m^2 - 96m + 576 - 8m + 96 \\
 &= 4m^2 - 104m + 672 \\
 &= 4(m^2 - 26m + 168) \\
 &= 4(m^2 - 14m - 12m + 168) \\
 &= 4[m(m - 14) - 12(m - 14)] \\
 &= 4[(m - 14)(m - 12)]
 \end{aligned}$$

परंतु वर्गसमीकरणाची मुळे वास्तव व समान आहेत,

$$4[(m - 14)(m - 12)] = 0 \quad \dots\dots (\Delta = 0)$$

$$(m - 14)(m - 12) = 0$$

जर दोन संख्यांचा गुणाकार शून्य असेल, तर त्यापैकी किमान एक शून्य असेल या गुणधर्माचा वापर करून,

$$m - 14 = 0 \text{ or } m - 12 = 0$$

$$m = 14 \text{ or } m = 12$$


परंतु, जर  $m = 12$ , तर वर्गसमीकरण निर्देशक शून्य होतो.

$$m \neq 12$$

$$m = 14$$

3) उत्तर :

वर्षे वर्ग	सलग वर्ग	वर्गमध्य	रक्तदात्यांची संख्या वारंवारता	बिंदूचे निर्देशक
20-24	19.5-24.5	22	38	(22, 38)
25-29	24.5-29.5	27	46	(27, 46)
30-34	29.5-34.5	32	35	(32, 35)
35-39	34.5-39.5	37	24	(37, 24)
40-44	39.5-44.5	42	15	(42, 15)
45-49	44.5-49.5	45	12	(45, 12)



**प्र. 5. पुढीलपैकी कोणताही एक प्रश्न सोडवा :**

1) उत्तर :  $x^2 - 10x = 200$  या वर्गसमीकरणाची मूळे काढू

$$x^2 - 10x = 200$$

$$x^2 - 10x - 200 = 0$$

$$x^2 - 20x + 10x - 200 = 0$$

$$x(x - 20) + 10(x - 20) = 0$$

$$(x + 10)(x - 20) = 0$$

$$x = -10 \quad \text{or} \quad x = 20$$

अशाप्रकारे वरील वर्गसमीकरणाची एक उकल 20 आहे.

2) उत्तर : नमुना अवकाश,

$$S = \{(0, 0), (0, 1), (0, 2), (0, 3), (0, 4), (0, 5)$$

$$(1, 0), (1, 1), (1, 2), (1, 3), (1, 4), (1, 5)$$

$$(2, 0), (2, 1), (2, 2), (2, 3), (2, 4), (2, 5)$$

$$(3, 0), (3, 1), (3, 2), (3, 3), (3, 4), (3, 5)$$

$$(4, 0), (4, 1), (4, 2), (4, 3), (4, 4), (4, 5)$$

$$(5, 0), (5, 1), (5, 2), (5, 3), (5, 4), (5, 5)\}$$

$$n(S) = 36$$

वरच्या

समजा A घटना वरच्या पृष्ठभागावर येणा-या अंकांचा गुणाकार शून्य असण्याची आहे.

$$A = \{(0, 0), (0, 1), (0, 2), (0, 3), (0, 4), (0, 5), (1, 0), (2, 0), (3, 0), (4, 0), (5, 0)\}$$

$$n(A) = 11$$

$$\therefore P(A) = \frac{n(A)}{n(S)}$$

$$\therefore P(A) = \frac{11}{36}$$

**ज्ञानविद्या**

